

फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या
मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३
पासून राज्यातील विद्यमान विनाअनुदानित
औषधनिर्माणशास्त्र संस्थेमधील अभ्यासक्रमांना
द्यावयाच्या विविध शासन मान्यतांबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्र. मान्यता-२०२२/प्र.क्र.१७७/तांशि-४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: १२ ऑक्टोबर, २०२२.

वाचा : संचालक, तंत्र शिक्षण यांचे पत्र क्र.२/एनजीसी/पीसीआय/२०२२/९१४,
दि.३०.०९.२०२२.

प्रस्तावना :

फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून संचालक, तंत्रशिक्षण यांनी उपरोक्त नमूद दि.३०.०९.२०२२ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून Annexure - A मध्ये नमूद राज्यातील विद्यमान डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन बी.फार्मसी अभ्यासक्रम सुरु करणे, सध्या सुरु असलेल्या बी.फार्मसी व एम.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करणे, नवीन फार्म.डी. अभ्यासक्रम सुरु करणे इ. साठी तसेच Annexure - B मध्ये नमूद विद्यमान औषधनिर्माणशास्त्र संस्थांच्या नावामध्ये बदल करण्यास कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून Annexure - A मध्ये नमूद राज्यातील विद्यमान डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन बी.फार्मसी अभ्यासक्रम सुरु करणे, सध्या सुरु असलेल्या बी.फार्मसी व एम.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करणे, नवीन फार्म.डी. अभ्यासक्रम सुरु करणे इ. साठी तसेच Annexure - B मध्ये नमूद विद्यमान औषधनिर्माणशास्त्र संस्थांच्या नावामध्ये बदल करण्यास कायम विनाअनुदानित तत्वावर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे :-

अटी व शर्ती

- १) सदर मान्यता ही कायम विना अनुदान तत्वावर राहिल.
- २) प्रस्तुत बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विहित केलेल्या तसेच दिनांक २१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे संबंधित संस्थेस

बंधनकारक राहिल. सदर अभ्यासक्रमासाठी संस्थेचे प्रवेश क्षमता वर नमुद केल्याप्रमाणे राहिल.

- ३) शासनाने विहित केलेल्या तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली / फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस करारनामा करावा लागेल. तसेच संबंधित कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
- ४) संबंधित संस्थेने संचालक, तंत्र शिक्षण यांचेकडे आवश्यक ती संचीत ठेव संयुक्त खात्यात भरून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.
- ५) सदर पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमानुसार / पद्धतीनुसार करण्यात येतील.
- ६) शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थांनी आकारल्यास त्या संस्थांवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) अॅक्ट, १९८७ अनुसार कारवाई करण्यात येईल.
- ७) संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यास पूर्णवेळ शिक्षकवृंद व इतर तांत्रिक कर्मचारी शासन नियमाप्रमाणे नियुक्त करावेत. त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत. तसेच शिक्षकवृंद व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते इत्यादीबाबत तसेच विद्यार्थ्यांकडून शासनाकडे तक्रारी आल्यास संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.
- ८) संस्थेतील ग्रंथालयास आवश्यक ती पुस्तके, नियतकालिके अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकानुसार खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाचनालयाचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा (उदा. प्रयोगशाळा, वाचनालय, वर्गखोल्या इ.) करणे आवश्यक आहे.
- ९) रॅगिंग संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग अॅक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक राहिल.

२. याशिवाय संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व संबंधित विद्यापीठ यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती लागू राहतील.

३. ज्या संस्थांनी संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रोसेसिंग फी अदा केलेली नाही, त्या संस्थांकडून संचालकांनी अंतीम मान्यता देण्यापूर्वी ती वसूल करावी व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये या शासन मान्यतेनुसार अभ्यासक्रमाचा समावेश होण्याकरिता संचालक, तंत्र शिक्षण यांनी आवश्यक ते आदेश पुढील १० दिवसांच्या आत निर्गमित करावेत.

४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१०१२१३१२४७१००८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नि. ज्यो. घिरटकर)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २) सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालये (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत).
- ३) सर्व अकृषि विद्यापीठांचे कुलसचिव (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
- ४) कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड
- ५) संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
- ६) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, कम्बाइन्ड कौन्सिल बिल्डींग, कोटला रोड, ऐवान इ-गालिब मार्ग, नवी दिल्ली-११० ००२.
- ७) अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली - ११०००९.
- ८) सहायक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग), नवी दिल्ली.
- ९) विभागीय अधिकारी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, पश्चिम विभागीय कार्यालय, इंडस्ट्रियल इन्शुरन्स बिल्डींग, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई.
- १०) निवड नस्ती/तांशि-४.

Annexure - A

Higher and Technical Education Department Government Resolution No.Manyata-2022/C.R.177/TE-4, Dated- 12th October, 2022
List of New Course, Increase in intake in existing Unaided Pharmacy institute, Approved by PCI for A.Y. 2022-23

SR. NO.	DTE CODE	PCI CODE	INSTITUTE NAME	STATUS	PROGRAMME	LEVEL OF COURSE	MAIN COURSE NAME	COURSE NAME	UNIVERSITY NAME	APPROVED INTAKE A.Y. 2021-22	INTAKE APPROVED BY PCI A.Y.2022-23	VARIATION
1	5448	PCI- 2421	Shri Vile Parle Kelavani Mandal's Institute of Pharmacy, Dhule	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	15	15
2	5448	PCI- 2421	Shri Vile Parle Kelavani Mandal's Institute of Pharmacy, Dhule	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	9	9
3	5448	PCI- 2421	Shri Vile Parle Kelavani Mandal's Institute of Pharmacy, Dhule	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Quality Assurance	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	15	15
4	5448	PCI- 2421	Shri Vile Parle Kelavani Mandal's Institute of Pharmacy, Dhule	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacology	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	9	9
5	6380	PCI-1334	Marathwada Mitra Mandal's College of Pharmacy,Thergaon(Kalewadi) ,Pune	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacognosy	Savitribai Phule Pune University	6	9	3
6	4201	PCI-1330	Gondia Education Society Manohar Bhai Patel Institute of Pharmacy, Gondia	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University	60	100	40
7	6256	PCI-247	Bharati Vidyapeeth's College of Pharmacy, Kolhapur	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Shivaji University	10	15	5
8	3225	PCI-1901	Saraswathi Vidya Bhavan's College of Pharmacy, Dombivli	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacognosy	Mumbai University	6	10	4
9	3225	PCI-1901	Saraswathi Vidya Bhavan's College of Pharmacy, Dombivli	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Quality Assurance	Mumbai University	9	15	6
10	3490	PCI-2549	VP College of Pharmacy, Madkhol, Sawantwadi	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	B.PHHARM (PRACTICE)	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	40	40
11	5437	PCI-2505	Trimurti Institute of Pharmacy, Paldhi (BK), Jalgaon	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Quality Assurance	Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon	0	6	6

Annexure - A

Higher and Technical Education Department Government Resolution No.Manyata-2022/C.R.177/TE-4, Dated- 12th October, 2022
List of New Course, Increase in intake in existing Unaided Pharmacy institute, Approved by PCI for A.Y. 2022-23

SR. NO.	DTE CODE	PCI CODE	INSTITUTE NAME	STATUS	PROGRAMME	LEVEL OF COURSE	MAIN COURSE NAME	COURSE NAME	UNIVERSITY NAME	APPROVED INTAKE A.Y. 2021-22	INTAKE APPROVED BY PCI A.Y.2022-23	VARIATION
12	3485	PCI- 2393	St. Wilfred's Institute of Pharmacy, Panvel	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Mumbai University	0	9	9
13	3485	PCI- 2393	St. Wilfred's Institute of Pharmacy, Panvel	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Mumbai University	0	3	3
14	6936	PCI-3618	Krishna Foundations Jaywant Institute Of Pharmacy Wathar Tal Karad.	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	40	40
15	2254	PCI- 2611	Vilasrao Deshmukh Foundation Group of Institutions, Latur	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	9	15	6
16	3240	PCI-2375	Aldel Education Trust's St. John Institute of Pharmacy and Research, Vevoor, Palghar	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Mumbai University	0	15	15
17	3240	PCI-2375	Aldel Education Trust's St. John Institute of Pharmacy and Research, Vevoor, Palghar	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacology	Mumbai University	0	15	15
A	4278	PCI-1278	Young Engineers Education Society's Maharashtra Institute Of Pharmacy, Betada, Bramhapuri, Chandrapur	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	100	100
19	5191	PCI-1535	Padmashree Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation's College of Pharmacy, Ahmednagar	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	60	100	40
20	5191	PCI-1535	Padmashree Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation's College of Pharmacy, Ahmednagar	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	PHARM D	PHARM D	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	30	30
21	2574	PCI-590	Durgamata Institute of Pharmacy, Darmapuri, Parbhani	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded	0	6	6

Annexure - A

Higher and Technical Education Department Government Resolution No.Manyata-2022/C.R.177/TE-4, Dated- 12th October, 2022

List of New Course, Increase in intake in existing Unaided Pharmacy institute, Approved by PCI for A.Y. 2022-23

SR. NO.	DTE CODE	PCI CODE	INSTITUTE NAME	STATUS	PROGRAMME	LEVEL OF COURSE	MAIN COURSE NAME	COURSE NAME	UNIVERSITY NAME	APPROVED INTAKE A.Y. 2021-22	INTAKE APPROVED BY PCI A.Y.2022-23	VARIATION
22	5155	PCI-521	Dhulia Charitable Society's Annasaheb Ramesh Ajmera College of Pharmacy, Nagaon	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon	0	15	15
23	5155	PCI-521	Dhulia Charitable Society's Annasaheb Ramesh Ajmera College of Pharmacy, Nagaon	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacology	Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon	0	9	9
24	5421	PCI-1609	Pravara Rural Education Society's College of PHarmacy (D.Pharm), Chincholi	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere	0	60	60
25	6820	PCI-36	Adarsh College of Pharmacy, Vita Dist. Sangli	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Shivaji University	0	15	15
26	6820	PCI-36	Adarsh College of Pharmacy, Vita Dist. Sangli	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacology	Shivaji University	0	6	6
27	6393	PCI-134	Samarth Education Trust Arvind Gavali college of Pharmacy, Satara	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacology	Shivaji University	0	6	6
28	6393	PCI-134	Samarth Education Trust Arvind Gavali college of Pharmacy, Satara	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Shivaji University	0	15	15
29	5443	PCI-531	Divine College of Pharmacy, Satana	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Savitribai Phule Pune University	0	9	9
30	5209	PCI-1076	Kai Yashodabai Dagadu Saraf Charitable Trust's College of Pharmacy, Sakegaon	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon	60	100	40
31	3236	PCI-1140	Konkan Gyanpeeth Rahul Dharkar College of Pharmacy & Research Institute, Karjat, Dahivali, Karjat Dist. Raigad	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Mumbai University	0	15	15
32	3236	PCI-1140	Konkan Gyanpeeth Rahul Dharkar College of Pharmacy & Research Institute, Karjat, Dahivali, Karjat Dist. Raigad	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Mumbai University	0	15	15

Annexure - A

Higher and Technical Education Department Government Resolution No.Manyata-2022/C.R.177/TE-4, Dated- 12th October, 2022
List of New Course, Increase in intake in existing Unaided Pharmacy institute, Approved by PCI for A.Y. 2022-23

SR. NO.	DTE CODE	PCI CODE	INSTITUTE NAME	STATUS	PROGRAMME	LEVEL OF COURSE	MAIN COURSE NAME	COURSE NAME	UNIVERSITY NAME	APPROVED INTAKE A.Y. 2021-22	INTAKE APPROVED BY PCI A.Y.2022-23	VARIATION
33	6367	PCI-1696	Rajarshi Shahu College of Pharmacy & Research, Tathawade, Pune	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Savitribai Phule Pune University	60	100	85
34	5201	PCI- 1542	Pravara Rural Education Society's College of Pharmacy (For Women) Chincholi Dist Nashik	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmacology	Savitribai Phule Pune University	0	9	9
35	5293	PCI-666	Nagaon Education Soc., Gangamai Institute of Pharmacy, Nagaon, Dist. Dhule	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	--	0	100	100
36	5446	PCI-1346	Matoshri Miratai Aher College of Pharmacy, Karjule Harya Taluka Parner	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	3	3
37	5446	PCI-1346	Matoshri Miratai Aher College of Pharmacy, Karjule Harya Taluka Parner	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Chemistry	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	6	6
38	5410	PCI-708	Gokhale Education Society's Sir Dr. M.S.Gosavi College of Pharmaceutical Education & Research, Nashik	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Quality Assurance	Savitribai Phule Pune University	0	3	3
39	2554	PCI-1350	Mauli College of Pharmacy(B.Pharm), Tondar, Udgir	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Phamaceutics	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	6	6
40	2554	PCI-1350	Mauli College of Pharmacy(B.Pharm), Tondar, Udgir	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutical Analysis	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere	0	3	3
41	1283	PCI-1518	P. R. Pote Patil College of Pharmacy, Amravati	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Quality Assurance	Sant Gadge Baba Amravati University	0	6	6
42	1283	PCI-1518	P. R. Pote Patil College of Pharmacy, Amravati	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Sant Gadge Baba Amravati University	0	9	9

Annexure - A

Higher and Technical Education Department Government Resolution No.Manyata-2022/C.R.177/TE-4, Dated- 12th October, 2022
List of New Course, Increase in intake in existing Unaided Pharmacy institute, Approved by PCI for A.Y. 2022-23

SR. NO.	DTE CODE	PCI CODE	INSTITUTE NAME	STATUS	PROGRAMME	LEVEL OF COURSE	MAIN COURSE NAME	COURSE NAME	UNIVERSITY NAME	APPROVED INTAKE A.Y. 2021-22	INTAKE APPROVED BY PCI A.Y.2022-23	VARIATION
43	5300	PCI-2056	Shraddha Rural Medical Social Welfare & Education's Sahakar Maharshi Kisanrao Varal Patil College Of Pharmacy, Nighoj, Tal.Parner, Dist. Ahmednagar	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	--	0	60	60
44	6379	PCI-1027	Charak College of Pharmacy & Research, Wagholi, Pune	Un-Aided	PHARMACY	UNDER GRADUATE	Bachelor of Pharmacy	Pharmacy	Savitribai Phule Pune University	60	100	40
45	2564	PCI-2427	Shri. Dhaneshwari Manav Vikas Mandal's S.V.P. College of Pharmacy, Hingoli	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Pharmaceutics	Dr.Babasahe Ambedkar Marathwada University, Aurangabad	0	9	9
46	2564	PCI-2427	Shri. Dhaneshwari Manav Vikas Mandal's S.V.P. College of Pharmacy, Hingoli	Un-Aided	PHARMACY	POST GRADUATE	Master of Pharmacy	Quality Assurance	Dr.Babasahe Ambedkar Marathwada University, Aurangabad	0	9	9

Annexure - B

Higher and Technical Education Department Government Resolution No.Manyata-2022/C.R.177/TE-4, Dated-12th October, 2022

List of Change in Name of Existing Institutes, Approved by PCI for A.Y.2022-23

Sr. No.	PCI Code	DTE Code	Existing Name of Institution.	New Name of Institution	Institute Address	District
1	PCI-2077	3186	Indrayani Shikshan Prasarak Mandal's Shri Pushpasen Sawant College of Diploma Pharmacy, Kudal	Indrayani Shikshan Prasarak Mandal's Shri Pushpasen Sawant College of Pharmacy, Kudal	At Post Digas, Tal.Kudal Dist. Sindhudurg - 400 088.	Sindhudurg
2	PCI-1518	1283	P.R.Pote Patil Education & Welfare Trust's P.R.Pote Patil College of Pharmacy, Amravati	P.R.Pote Patil Education & Welfare Trust's Group of Institution College of Engineering and Management, Amravati	Kathora Road, Amravati – 444 602.	Amravati
3	PCI-2512	2201	Umer Bin Khattab Welfare Trust's D. Pharmacy College.	Umer Bin Khattab Welfare Trust Vastanvi College of Pharmacy	At. KunjKheda, Post. Rail, Tal.Kannad, Dist. Aurangabad - 431 103.	Aurangabad
4	PCI-2161	4263	Shri S.P.Shikshan Sanstha's Shrimati Shantabai Patil Institute of Diploma in Pharmacy	S.K.B.College of Pharmacy, Gada Kamptee.	Behind Railway Station, Kamptee, Nagpur – 441 002.	Nagpur